

5th July, 2023

Department of Corporate Services BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai-400001

BSE Security Code 533019

Dear Sir/ Madam,

Sub: Newspaper Advertisement – Disclosure under Regulation 30 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('the SEBI Listing Regulations')

Pursuant to Regulation 30 of the SEBI Listing Regulations, we enclose copies of the following newspaper advertisements published for giving Notice of the 29th Annual General Meeting (the AGM / the Meeting) of the Company, scheduled to be held on **Tuesday**, **the 1st August**, **2023 at 12:00 noon through Video Conferencing / Other Audio-visual Means**, remote e-Voting details and Book Closure for the purpose of the AGM of the Company or any adjournment thereof, in compliance with Regulation 44 of the SEBI Listing Regulations, Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time and the Secretarial Standards on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India:

Name of Newspaper(s)	Publication Date	
Financial Express - English	5 th July, 2023	
Mahasagar Gondia - Marathi	5 July, 2023	

The above information is also being made available on the Company's website at www.simplex-group.com.

This is for your information and records.

Thanking you,

Yours faithfully,

For **Simplex Papers Limited**

SHEKHAR

Digitally signed by SHEKHAR RAMJEET

RAMJEET SINGH

INGH

SINGH

Date: 2023.07.05 15:56:37 +05'30'

Shekhar R Singh

Director

DIN: 03357281

Encl.: as above

CIN-L21010MH1994PLC078137

Registered Office: Om Shri Sai Bhavan, Balaghat Road, T Point, Gondia-441614

Corporate Office: 30, Keshavrao Khadye Marg, Sant Gadge Maharaj Chowk, Mahalaxmi (E), Mumbai -

400011. T:+91 22 23082951

E: papers@simplex-group.com; | **W:** www.simplex-group.com

M/s NITHIN NUTRITIONS PRIVATE LIMITED

M/s NITHIN PROTEINS PRIVATE LIMITED

(CIN: U15137AP2014PTC055221) ad No.2, Srihari Colony, Santhi Nagar, Tirupati-517501, Ar 3 Plants are located at Booragamanda Willage, Sodum Ma Piler Sub District, Chiltoor Dist) (In Liquidation)

Last date for Submission of Bid documents	Last Date for Declaration of Qualified Bidders	Last date for Inspection or Due diligence of assets under auction	Last Date for Submission of EMD	Date and Time of Auction
19-07-2023	22-07-2023	23-07-2023 to 29-07-2023	31-07-2023	02-08-2023 10:00 AM to 11:00 AM
19-07-2023	22-07-2023	23-07-2023 to 29-07-2023	31-07-2023	02-08-2023 11:00 AM to 12:00 PM
M's. Nithin Proteins Private Limited M's. Nithin 23-07-2023 to 29-07-2023 to 29-07-2023			31-07-2023	02/08/2023 12:00 PM To 01:00 PM
	Submission of Bid documents 19-07-2023 19-07-2023	Submission of Bid documents 19-07-2023 22-07-2023 19-07-2023 22-07-2023	Submission of Bild of	Submission of Bid documents Declaration of 18 (a) columner Inspection or Dus- sides Dus- Submission of EMD 19-07-2023 22-07-2023 22-07-2023 32-07-2023 (a) 29-07-2023 31-07-2023 19-07-2023 22-07-2023 22-07-2023 (a) 29-07-2023 31-07-2023 19-07-2023 22-07-2023 22-07-2023 (a) 29-07-2023 31-07-2023 19-07-2023 22-07-2023 (a) 29-07-2023 31-07-2023

Name of the Corporate Debtor	(Amount in Rs.)	(Amount in Rs.)	Incremental Value (Rs.)
M/s. Nithin Grains & Mills Private Limited	1,91,31,876/-	19,13,188/-	Rs. 1 Lakh
M/s. Nithin Nutritions Private Limited	71,44,200/-	7,14,420/-	Rs. 1 Lakh
M/s. Nithin Proteins Private Limited	57,86,802/-	5,78,680/-	Rs. 1 Lakh
A1 - 1			

ins of the insolvency and Bankruptcy Code, 2016 and

Sd/-Immaneni Eswara Rao, Liquidator IBBI Reg. No:IBBI/IPA-001/IP-P01224/2018-19/11943 Email ID: ip.caier@gmail.com Mob No: 9951789558 & 9949926945

DABUR INDIA LIMITED

Circ Lucasob, List of Lucasob, List of Lucasob, List of Lucasob, weeters wave abancane, them or revenues rehearing abancane.
NOTICE and SHARH-RICOLDER'S REGARDING 4-8114 ANINUAL GENERAL MEETING AND EXVOTI
Notice calling the 48th Annual General Meeting ("AGM") of the Company scheduled to be held in complance we
applicable provisions of the Companies Acq 2013 and the Returns media thereunder and the Securities and Exchange Box
Initial ("SEBI") (Listing Colliptions and Disclosure Requirements) Regulations, 2015 and General Cruzlar No. 10/2022
December 28, 2022 and with General Circulars No. 14/2020, 11/2020 and 20/2020 deck perils 2023 and 13, 2020 and
December 28, 2022 and with General Circulars No. 14/2020, 11/2020 and 20/2020 deck perils 2023 and
December 28, 2022 and with General Circulars No. 14/2020, 11/2020 and 20/2020 deck perils 2023 and
December 28, 2022 and with General Circulars No. 14/2020 and 20/2020 deck perils 2023 and
December 28, 2022 and with General Circulars No. 14/2020 and 20/2020 deck perils 2023 and
December 28, 2022 and with General Circulars No. 14/2020 and 20/2020 deck perils 2023 and
December 28, 2022 and with General Circulars No. 14/2020 and 20/2020 deck perils 2023 and
December 28, 2022 and with General Circulars No. 14/2020 and 20/2020 deck perils 2022 and December 25, 2012 read with General Circulars No. 14/2020, 17(200) and 20/2020 dated April 8, 2020 April 13, 2020 and May 5, 2020, respectively, and other application circulars issued by the Ministry of Corporal Affair; "MCA" and SEEL Circular No. SEELHOCED-DAID (CIRCULAR) and SEEL Circular No. SEELHOCED-DAID (CIRCULAR) (CIRCULAR) and with SEEL Circular No. SEELHOCED-DAID (CIRCULAR) (CIRCULAR)

The remote evoluting shall commence on Sunday, August 6, 2023 from 9:00 a.m. (IST) and end on Wednesday, August 9, 2023 at 5:00 p.m. (IST). The remote e-voting shall not be allowed beyond the said date and time.

said date and time.

A person, whose name appears in the Register of Members/Beneficial owners as on the cut-off date
Le. Thursday, August 3, 2023 only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as
e-voting at the meeting.

Information and relations comprising manner of voting, including voting remotely by members holding shares in dematerialized
mode, physical mode and members who have not registered their email addresses have been provided in the Notice of AGM.
Any person, who acquires shares of the Company and becomes member of the Company after dispatch of the Notice of AGM
and is holding shares as on the cut-off date in: Thursday, August 3, 2023 may obtain the User ID and password by.

Section 2. Se

Sending a request at KFm's email di evoling@Kliniech.com / call KFm's till file number 1:80:094-001.

If the mobile number of the member is registered against shares held, the member may send SMS to 92/293339

(fic holding in demant from) MFEPINO SSPACE> DP ID Client ID; (for holding in physical form): MYEPINO <SPACEEvent No. 4Folio No.(eg.XXXX1234567).

Event No. F-olin No. (ep. XXXXXI.234567).

If s-mal or mobile number of the member is registered against Folio No. I DP ID Client ID, then on the home page of https://levoling.kfntech.com, the member may click "forgot pessivord" and enter Folio No. or DP ID Client ID and PAN to generate a password.

However, if the person is already registered with KFirn for remotie evolting, heights shall use his/her existing User ID and password for casting the view without any need for or totaling any new User ID and password.

The Company will be providing VCIOAVM facility to enable the members to attend the AGM. Members who are entitled to participate in the AGM can attend the AGM or view the lave webcast of AGM by logging on to the website of KFirn at https://emeetings.kfintach.com/ by using their remotie e-voting credentials.

Further, facility for e-voting shall also be made available at the AGM (through insta poll) and members attending the meeting who have not already cast their vote by remote e-voting shall be able to vote at the AGM through insta poll.

The members who have cast their vote by remote e-voting prior to the meeting may also attend the meeting but shall not be allowed to cast their vote again.

see of any query pertaining to e-voting, members may refer to the Help & FAOs and E-voting user manual available se download section of https://evoting.kfintech.com/(K/Fintech Websile) or contact, Mr. Sankara G. Senior Manager Fire Techoologies Limited, Seekinium Buiding, Tower B, Pot 133.23 Gadzhowit, Financial District, Annakramguka, ingampally Mandal, Hyderabad – 500032, at evoting@kfintech.com or call K/Fintech's toll free No. 1-800-3094-001. For registering / updating email addresses members may follow the process given in note no. 11 of Notice of AGM.

Date : July 4, 2023 Place : New Delhi For Dabur India Limited

A. K. Jain EVP (Finance) & Company Secretary

INVESTUP 4th Floor, Block-A PICUP Bhawan, Vibhuti Khand

REQUEST FOR PROPOSAL

FOR "SELECTION OF PUBLIC RELATIONS (PR) & CREATIVE FOR BRANDING & PROMOTION OF UTTAR PRADESH ATIVE AGENCY

The details of RFP are available on Portal (website) https://ebander. up.nlc.ln from 05° July, 2023. A Pre-Bid meeting on hybrid-mode shall be organized 11.07.2023 at 3:00 p.m.

closing date/time of submission of Pre-Bid Queries shall be 10.07.2023 upto 05:00 p.m.

Closing date/time of submission of e-bids shall be 31.07.2023 upto 11:00 a.m. Nodal Officer, Invest UF

WWW.FINANCIALEXPRESS.COM FINANCIAL EXPRESS

RELEVANT PARTICULARS

1.	Name of the corporate debtor along with PAN/ CIN/ LLP No.	Megi Agro Chem Limited CIN U24210MH1999PLC118134 PAN AAFCM9877P	
2.	Address of the registered office	Neelamban, 504, Thane Belapur Road, Vitawa, Thane (West) - 400 605, Maharashtra, India	
3;	URL of website	www.megiagrochem.com	
4.	Details of place where majority of fixed assets are located	Sadgoan, Near Dhule, Maharashtra, India	
5.	Installed capacity of main products/ services	30 KLPD / 45 KLPDLPD	
6.	Quantity and value of main products/ services sold in last financial year	Nil	
7.	Number of employees/ workmen	NR	
	Further details including last available financial statements (with schedules) of two years, lists of creditors, relevant dates for subsequent events of the process are available at:	Through email from ipmeglagro@gmail.com; t vbsreidy7@gmail.com	
9.	Eligibility for resolution applicants under section 25(2)(h) of the Code is available at:	Through email from ipmeglagro@gmail.com; vbsreddy7@gmail.com	
10.	Last date for receipt of expression of interest	20.07.2023	
	Date of issue of provisional list of prospective resolution applicants	30.07.2023	
12.	Last date for submission of objections to provisional list	04.08.2023	
13.	Process email id to submit EOI	ipmediagro@gmail.com; vbsreddv7@gmail.co	

C 1205, Galaxy, Qureshi Nagar, Kurla (East), Mumbai For Megi Agro Chen

OCCL

ORIENTAL CARBON & CHEMICALS LIMITED

orporate Identity Number (CIN) - L24297GJ1978PLC133 Regd. Off: Plot No. 30-33, Survey No. 77, Nishant Park Nana Kapaya, Mundra, Kachchh, Gujarat-370415

Regd. Off. Pict No. 30-33, Survey No. 77, Nishant Park, Namar Rapaya, Mundra, Kanchin, Gujarra 70-115
Email: investorfeedback@coclindia.com. Website. www.occlindia.com. NOTICE OF THE ASRD ANNUAL GENERAL MEETING AND REMOTE E-VOTING INFORMATION.

NOTICE is hereby given that the 43rd Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Thursday, the July 27, 2023 at 10.30 am. 157 through Video Conferencing ("VC") Other Audio Visual Means ("OAWM) facility in compliance with the applicable provisions of the Companies AZ. 2013, Rules framed thereunder: and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulators, 2015 ace and with Minstylo Croporate Affairs ("MCA"), vide General Circular Nos. 142020, 1772020, 2002020, 202221, 1972022, 120222, 1022202, 102222, 2022 and 1172022 dated April 6, 2022, April 13, 2020, Mey S. 2020, January 13, 2021, December 6, 2021, Collectively Ferrer to as "MCA" Circulars"), 2021, December 6, 2021, SEBIHO/CFDICMD/CIRIP/2020/17 dated May 12, 2020, SEBIHO/CFDICMD/CIRIP/2022/17 dated May 12, 2020, SEBIHO/CFDICMD/CIRIP/2022/17 dated May 13, 2022 and SEBIHO/CFDICMD/CIRIP/2022/17 dated May 14, 2020. SEBIHO/CFDICMD/CIRIP/2022/17 dated May 13, 2022 and SEBIHO/CFDICMD/CIRIP/2022/17 dated May 13, 2022 and SEBIHO/CFDICMD/CIRIP/2022/17 dated May 13, 2022 and SEBIHO/CFDICMD/CIRIP/2022/17 dated May 14, 2020 as SEBIHO/CFDICMD/CIRIP/2022/17 dated May 13, 2022 and SEBIHO/CFDICMD/CIRIP/2022/17 dated May 14, 2022 and SEBIHO/CIRIP/2029/17 dated May 14, 2

https://instavote.linkintimes.co.in.
The remote e-Voting period begins on July 23, 2023 at 69:00 a.m (IST) and ends on July 26, 2023 at 50:00 p.m. (IST). During this period, Members of the Company, bolding shares in the physical or demanterialized form, as on the cut-off date of Thursday, July 20, 2023, may cast their vote by remote e-voting. The remote e-voting module shall be disabled by remote e-voting. The remote e-voting module shall be disabled to Member; the Hember shall not be allowed to change it subsequently.

Any person, who acquires shares of the Company and becomes Member of the Company after dispatch of the Notice and holding shares as or the out-off date i.e. Thursday, July 20, 2023 may obtain the login ID and password by sending a request at enotices@finkintime.co.in or koklata@finkintime.co.in.

Kolkatagainkintime.co.in. Shareholders/ Members who would like to express their views/asi questions during the Meeting may register themselves as a speake by sending their request 7 days in advance mentioning their name demat account number/follo number, email id, mobile number a investorfeedback@occlindia.com.

Members holding shares in physical form who have not registered their email addresses with the Company's Company's RTA/ Depository, can get the same registered and obtain Notice of the 347d ASM of the Company along with the Annual Report for the financial year ended March 31, 2023 and 1 or login elastic for joint piet A37d ASM of the Company along with the Annual Report for the financial year ended March 31, 2023 and 1 or login elastic for joint piet A37d ASM of the Company along with the Company along with the A37d ASM of the Company along with t

- a signed request letter mentioning your Name, Folio Number and Complete Address, mobile number and email address to be registered;
- b) self attested scanned copy of the PAN Card;

financialern.epar.in

c) self attested scanned copy of any document (such as Aadhar Card Driving License, Voter Identity Card, Passport) in support of the address of the Member as registered with the Company.

In case shareholders/ members have any queries regarding e-voting they may refer the Frequently Asked Questions (FAQ's) and instavoid e-Voting meanule available at https://instavoic.linkinthme.co.in, unde Help section or send an email to enotices@linkintime.co.in or contact on: Tell 022—4918-8000.

The afore-mentioned information is being issued for the information and benefit of all the Members of the Company and is in compliance with the MCA Circulars and the SEBI Circular.

For Oriental Carbon & Chemicals Limited Sd/

Pranab Kumar Maity Company Secretary & GM Legal Place : NUIUA Dated : 05.07.2023

AUTOMOTIVE AXLES LIMITED

WEDNESDAY, JULY 5, 2023

18

Dabur

CINL51909KA1981PLC004198
Regd. Office: Hootagalli Industrial Area, Off Hunsur Road, Mysuru, Kamataka – 570 018. rej - 0821 - 7197500
E-Mail ID: sego@autoxala.com Webeits - www.eutovale.com

NOTICE TO THE SHAREHOLDERS OF THE 42ND ANNUAL GENERAL MEETING

AZND ANNUAL GENERAL MEETING (OTICE) IS HERBEY yelven that her 2"/Annual General Meeting (AGM) off company will be held on Thuraday, 3" August 2023 at 3.00 PM (ST) at 14 egistered Office of the Company at Hoologaill industrial Area, Off Hurs Load, Mysuru, Karnataka-570 1018, through Video Conference ("VC") Office of Volume (Agmaru, Karnataka-570 1018, through Video Conference ("VC") Office ("AGM) of the Load and Securities and Exchange ("Agmaru, Karnataka-570 AMP), to transact the business as set out in the Not Heal ("AGM) of the Load ("AGM) and Securities and Exchange Boal ("AGM) of the Load ("AGM) and Securities and Exchange Boal ("AGM) and Securities ("AGM) and Securiti

properties access any permises to note AsM through YC or OAVM, without the physical presence of the embers at a common venue.

The Notice of the AGM along with the Annual Report 2022-23 is being a notify by electrotic mode to three members whose email address a registered with the Company/begositories in accordance with the MCD and the AGM and Annual Report 2022-23 will also be available on the Company's web way adjusted goon, webstee of the stock exchanges is. BSE Limited a NSE India Limited at www.beeinfal acm and www.meenfals.com respective Members can attend and perfolicable the AGM through VCO/AMM facility on The instructions for joining the AGM are provided in the notice of the AGM embers can attend the meeting through VCO/AMM facility on The instructions for joining the AGM are provided in the notice of the AGM are provided in the AG

company is providing remote e-voling facility ("remote e-voling) to all it bers to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM ionality, the Company is providing the facility of volting through e-volin m during the AGM ("e-voling"). Detailed procedure for remote e gle-volting is provided in the Notice of the AGM.

your email ID is already registered with the Company/Depos tails for e-voting are being sent on your registered email address.

he Company has fixed 27 July 2023 as the 'Record Date' for determinin ligibility of members to final dividend for the financial year ended March 3 023, if approved at the AGM.

case you have not registered your email address with impany/Depository and/or not updated your bank account mandate seight of dividend, please follow the below mentioned instructions to: Register your email-id for obtaining Annual Report and login details le-voting

B) Receiving dividend directly in your bank accounts through Electro Clearing Service (ECS) or any other means.

Clearing Service (ECS) or any other means.

Mysical Holding

Send a written request in Form ISR-1 to the RTA of th
Company, Integrated Registry Management Service
Private Limited either by email to enginitepracedurial. As
Sentings, Road. Maleswaran. Bengaling — 56003

Ph.009-2340-6015-818. The forms for updating the above
details are available at the Company's website
https://www.autoaxie.com/important_investor_Updates
aspx

Please contact your depository Participant (DP) & regi your email address and bank account details in y Demat account, as per the process advised by your De

Leman account, as part me process allowance by country and to the Finance Act 2020, dividend income will be tasable in it and sof of shareholders w.e.f April 1 2020 and the Company is required extit ax at source form dividend paid to shareholders at the prescribe tase. For the prescribed rates for various categories, the shareholders a quested to refer to the Finance Act, 2020 and amendments thereof. The anacholders are requised for option private Lid in case of shareshed high hysical model) for an agreement shareholders are requised to refer to private Lid in case of shareshed high hysical model).

Resident Individual shareholder with Permanent Account Number (PAN) not who is not lable to pay income tax can upload a yearly declaration in Form (io) FSUTHS, to avail the benefit of non-deduction of tax at source or orthos/www.inlegratedindia.in/ExemptionFormSubmission aspx by 27" July 1022. Please cick he below links to devined betain Form Submission aspx by 27" July 1022. Please cick have below links to devined betain Form Submission aspx by 27" July 1022. Please cick have under the presentation of the presenta

occeneration international cases, 1991

Non-Resident sharpholders can avail beneficial rates under tax tre setuement of the discounter is considered to providing necessity of the counter is considered to providing necessity of the counter is considered to providing necessity of the counter is considered to the counter international counter international necessity of the necessity of

n the event the Company is unable to pay the dividend to any shareholder electronic mode, due to non-registration of the bank account, the compa-shall dispatch the dividend warrant/cheque to such shareholders.

Sd/-Debadas Panda Company Secretary Date: 4" July, 2023 Place: Mysuru KALYANI

.

-00



Date: 04.07.2023

-00 0

By Order of the Board of Director For Automotive Axles Limited

RUPA RUPA & COMPANY LIMITED

CIN: L17299WB198SPLC038S17 REGD. OFFICE: Metro Tower, 8th Floor 1, Ho Chi Minh Sarani, Kolkata - 700 071 PHONE: +91 33 4057 3100; FAX: +91 33 228813 VAIL: investors@rupa.co.in; WEBSITE: www.rupa

NOTICE TO THE MEMBERS

NOTICE TO THE MEMBERS

NOTICE is hereby given that the 38th (Thirty Eighth) Annual General Meeting ("AGM" or the "Meeting") of the Members of RUPA & COMPANY LIMITED (the Company) will be held on Tuesday, August 88, 2023 at 11.00 A.M. (18T) through Video Conferencing or Other Audio Visual Means (VC/OAVM) to transact the businesses as set out in the Notice convening the Meeting (Notice) in compliance with applicable provision of the Companies Act, 2013 ("Act") and rules made there under and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") read with General Circular No. 14/2020, No. 17/2022 and No. 10/2022 dated April 08, 2020, April 13, 2020, May 05, 2020, anaury 13, 2021. December 08, 2021, May 05, 2022 and December 28, 2022 respectively issued by the finishing of Companies Affire (MCA) and Circular No. SEBIHO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, SEBIHO/CFD/CMD2/CIR/P/2021/82 dated May 13, 2022 and become to as "Circulars").

In compliance with the above Circulars, the Notice convening the 38th AGM (Notice) and the Annual Report for the financial year 2022-23 will be sent only through e-mail to all the shareholders whose e-mail addresses are registered with the Company/Company's Register and Share Transfer Agent ((KT) is, Maheswah Datamatics Private Limited ("MDPL")Depository Participants. The Notice will also be available on the website of the Company viz., www.rupa.co.in, on the website of the Company viz., www.rupa.co.in, on the website of the shock exchanges where equity shares of the Company are listed viz., www.besindia.com and on the e-woling website of NSDL (Agency engaged for providing e-woling facility) viz., www.veuving.nsdi.com. Hard copy of the Annual Report shall be sent to those shareholders with request for the same. The process and manner of remote e-woling, attending the AGM through VCIOAVM and e-voling during AGM for Members holding shares in demat form or physical form and for Members with halve not registered their amail address, will be provided in the Notice of the xGM. n compliance with the above Circulars, the Notice convening th

will be provided in the Notice of the AGM.

Members holding shares in physical mode and who have not yet updated their email address are requested to register the same by following the instructions mentioned on MDPL's website viz., https://www.mdpl.in/ or Company's website at https://muyac.on/holdice-and-forms-for-physical-shareholders/ to receive the Notice, Annual Report and login I/Dpassword for evoling.

Members holding shares in physical mode and who have not yet updated their mandate for receiving dividend directly into their bank accounts through any RBI approved electronic mode of payment may register the same by following the instructions mentioned on MDPL's website viz., https://www.mdp.lin/. Howery, in case the Company is unable to transfer the dividend entitlements directly through RBI approved electronic mode), the Company shall dispatch the Dividend Warrants/Demand Draft to such members.

Members holding shares in demat mode should update thei email address and bank mandate directly with their respective Depository Participants.

rsuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of Listing Regulations, the Register of embers and Share Transfer Books of the Company will remain osed from August 02, 2023 to August 08, 2023 (both days inclusive or the purpose of AGM and to ascertain the names who would be titled to receive Dividend, if approved at the AGM.

This notice is being issued for the information and benefit of all the dembers of the Company in compliance with applicable circular ssued by MCA and SEBI.

For Rupa & Company Limited

Manish Agarwal
Company Secretary & Compliance Officer ICSI Membership No. A29792

SIMPLEX

SIMPLEX PAPERS LIMITED

NOTICE OF THE 29TH ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING AND BOOK CLOSURE

Book Closure:

secus JORDANES.
In terms of the provisions of Section 91 of the Act and Rules frained therecoder, the Register of Members and Share Transfer Books of the Company will anniah ofosed from Tuesday, the 55th July 2003 to Tuesday, the 11 August, 2002 Death days inclusively for the purpose of the Activit of the Company or any adjournment, thereof. prays or any alignoments menesus.

The first exhibitors of the first trad with Pauls 20 of the Companion of

ergages in services of rocks visits using an indirect voting trough encoder intensi-ties. The fearness may call their visits using an indirect voting system from a place other than event of the AGM (remote e-coting). The neutral e-triving people visit commence on Saturdae, the 28°-bit, 2002 from 1900 are and visit end end feet feet people at 12° Alby, 2022 at 25° along. During high people feet the second of the Company, inclining issues either in physical them or in Demakstrates from, as of Members of the Company, inclining issues either in physical them was by entire e-form, and only threads, the 28°-Alby, 2002, the Cut 40°C blace, may call their was by entire e-form, and of Visiting plant for the alterned beyond the sed date and time and the e-Visiting people is shall be deable with the company of the

passed for once the following:

The restice 4-Vicinig littly would be evaluable during the following period:

Commencement of remote a -Vicinig From 9.00 a.m. on Sahurday, the 28th July, 2022.

End of remote a -Vicinig Us

be allowed to vote extensivously opposed the said data and tries;

The voting right of the fetherbes shall be in proposition is their absence of the point-operation copillot of the Concepts are on Travalley, the 25° July, 2002, 1 free Concept Capital proposition of the Concepts are on Travalley, the 25° July, 2002, 1 free Concepts Capital C

Members who have cast their vote by remote e-Voting prior to the Meeting may also at Meeting electronically but shall not be entitled to vote again.

Meeting declaration but shall not be eithfield to vise again Bellastiation of Leady Addresses.

The Members of the Company holding bases either in physical is cleaned form and who has proprieted liquidation for central addresses with the Company's BTAT flow CPs are required applicated liquidation for central addresses with the Company's application of BTAT flow CPs are required Propriet and Tareller Agent of the Company as application provides and on with the relevant or under to registeriologish for e-mail addresses and to obtain user ID and password to visib through remote eventup or a-central state.

Address — **Amen explained in the receited of the Company as and to the company and the company a

- Self-affested scanned copy of PAN and Aadhar cards

The Members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also after participate in the AGM but they shall not be entitled to cast their vote again at the AGM. Once the on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequent Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company afte dispetch of the notice and holding shares as of the Cut-Off Date, may obtain the login ID and password in the manner as mentioned in Note No.13 of the Notice of AGM.

in case Members have any queries relating to e-Voting, they are incursted to refer the Frequent Asked Consideror (FACs) for Shameholders and e-Voting user manual for Shameholders available at the download section of ways existing insid, com- or call one; 1922 - 4885 7000 and 022 - 2489 7000 reard of a request to Pataw Martin. Sector Manager, MSDS, at evoting the action of the control of the Co

-00 0







समग्र शिक्षा अभियानातील बदलीचा घोळ कायम

जिल्हा परिषद समग्र शिक्षा अंतर्गत तालुकास्तरावर कार्यरत विषय साधनव्यक्ती, समावेशीत तज्ञ, व संसाधन शिक्षकांची कार्य आढावा सभा नुकतीच जिल्हा परिषदेच्या सभागृहात

डायट प्राचार्य राजेश रुद्रकार यांच्या उपस्थितीत पार पडली. सभेत मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी महत्त्वाच्या सभेत असल्याने या सभेत उपस्थित न झाल्याने बदल्यांचा विषय निघाला नाही. त्यामुळे आता बदलीसाठी कार्यशाळा केव्हा? असा प्रश्न बदली इच्छूक कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे. जिल्ह्यात मागील १५ ते १७ वर्षांपासन

एकाच तालक्यात हे समग्र शिक्षा कर्मचारी कार्यरत असून बरेन कर्मचारी हे अर्जुनी मोर, देवरी, सालेकसा, सडक अर्जुनी आमगाव अशा अवधड तालुक्यात कार्यरत असून यांनी बदलीसाठी जिल्हा प्रशासनाला निवेदने दिली आहेत.

परंतु या कर्मचाऱ्यांच्या बदली बाबत जिल्हा प्रशासन उदासीन असून कोणतीही कार्यवाही होतांना दिसून येत नाही. या कर्मचाऱ्यांच्या बदली संदर्भात काही लोक प्रतिनिधींनी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीमध्ये प्रश्न उपस्थित करण्यात आलेला होता त्यामध्ये कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले

महासागर जिल्हा कार्यालय, गोंदिया

जिल्हा प्रतिनिधी जयंत शुक्ला

पत्ता : जे.एम. शाळेच्या बाजुला, एलआयसी

ऑफीसच्या समोर. जयस्तंभ चौक, गोंदिया संपर्क क ९८२२३८६९९९

दृष्टिक्षेप

वाहनावर कारवाई

मोंदिया : देवरी पोलिस ठाण्यांतर्गत देवरी येथील आफताब लापरवाहीने वाहन वालविणाऱ्यावर केल्याची घटना १ जुलै रोजीची आरोपीने बाहन क्र एमएच,३५/के. नागरिकांच्या जीवितास धोका उत्पन्न होईल, अशा रितीने चालविल्याने फिर्यादी पोशिः सिद्धार्थ तागळे यांच्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध मोवाका आन्वये गन्हा नोंद केला आहे.

जैन कलार समाजाची सभा संपन्न

गोंदिया : जैन कलार समाज गोदियाच्या मुख्य कार्यकारिणी, युवा व महिला समिती ची संयुक्त सभा आज (ता.२) जैन कलार पिंडकेपार रोड गोदिया येथे जिल्हाध्यक्ष एल.यु.खोब्रागडे यक्षतेखाली संपन्न झाली. समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या हिकोनातून सभेत समाजोपयोगी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये कुटुंब सर्वेक्षणाचे फार्म जमा करणे, वार्षिक व आजीवन सभासद बनविणे, जैन कलार समाज मध्यवर्ती मंडल नागपूर व जैन कलार समाज गोदिया कडून शैक्षणिक साहित्य वाटप करणे, हॅंडवास स्टेशन तवार करणे ,समाज भवनात अर्धवट ना वाधरुमचे बांधकाम पर्ण करणे, व इतर समाजोपयोगी विषयांवर सविस्तर चर्चा करून सर्व विषय सवानुंमते मंजूर करण्यात आले

याप्रसंगी गोंदियाचे अध्यक्ष तथा नागपूर मध्यवर्ती मंडळाचे संचालक यांनी गोदिया समाजाच्या वतीने मध्यवर्ती मंडळ नागपुरला दिलेल्या पत्राचे वाचन करन त्यावर झालेल्या निर्णयाची माहीती

शेतकऱ्यांच्या मुलांना पुस्तकांचे वाटप

गोंदिया : जिल्हा पोलिस अधिश्वक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधिक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी देवळेकर सर्वत प्रवक्तर पाच मार्गदर्शनाखाली १ जुलै रोजी कृषी दिनाचे औचित्य साधून जिल्हा पोलिस दलाच्या वतीने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मलांना पुस्तकांचे वाटप व मार्गदर्शनपर हार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर चिचगडचे ठाणेदार शरद पाटील यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थी शाळा, संस्था, ग्रंथालय परिसरातील होतकरू विद्यार्थी ज्यांना पुस्तके घेणे शक्य नाही. अशा गरज् विद्याध्योंकरीता मदत व्हावी च गोंदिया जिल्हा पोलीस दलातफें सोशल मीडियाच्या माध्यमात्-मदतीचे आव्हान करून विद्यार्थ्यान उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांनी पस्तकांचे मोफत वाटप करण्यात येईल असे आश्वासन दिले होते. त्या अनुपंगाने पहिल्या टप्यात केंद्रीय जिल्हा परिषद शाळा आलेवाडा येथे वर्ग पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना पुस्तकाचे वाटप करण्यात आले.

सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू

गोंदिया : चिचगड राण्यांतर्गत चिलप्रशेला जेतजिखासत सपंदेशाने शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना २९ जून रोजीची आहे. शालीकराम फागुजी पुराम (६०) रा. चिलमटोला असे मताचे नाव आहे. शालीकराम पराम चिलमटोला येथे शेतशिवारात न्यानंतर शेतात त्यांच्या पायला नाग उपचारासाठी गरारटोला येथे नेले असता तिथेच त्याचा मृत्यू झाला. फियांदी विजय शालीकराम पराम (३६) रा. चिमलटोल यांच्या तकारीवरून पोलिस आकस्मिक मृत्युची नोंद केली आहे.

सरकार व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाटी काँग्रेसची भजन दिंडी

आ .सहषराम कोरोटे यांच्या नेतृत्वात नागरिकही सरसावले

सालेकसा तालक्यातील तिरखेडी-सातगाव, तिरखेडी-साखरीटोला या मार्गाची गेल्या दिवसांपासून दुरावस्था झाली आहे. रस्त्यात खड्डा की खड्डयात रस्ता अशी सहश्य परिस्थिती अस्नही शासन व प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी हा मार्ग अपघाताचा प्रवण ठरू लागला आहे. रस्ता दुरुस्तीसाठी सातत्याने प्रशासनाकडे विनंती करण्यात आली तरीही दर्लंक्ष केले



जाते. शासन व प्रशासनाचे लक्ष वेघण्यासाठी ३ जुलै रोजी आमदार

रोको आंदोलन करीत भजन दिंडी यात्रा आंदोलनाने तालुक्याचे लक्ष वेधले होते. आतातरी नंद्रस्य प्रशासन जागा होणार काय? याकडे नागरिकांचे लक्ष लागले

.. सालेकसा तालुक्यातील तिरखेडी-सातगाव या मुख्य मार्गाची गेल्या अनेक महिन्यापासून दुरावस्था झाली आहे. या संदर्भात माध्यमातून अनेकदा व्यथा मांडली. तिरखेडी-सातगाव, तिरखेडी-साखरीटोला या रस्त्याच्या दरावस्थेचे

सावंजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधण्यात आले. मात्र झोपेचे सोंग करून याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. पावसाळा सुरू झाला आहे. रस्त्यावरील खड़यामध्ये पाणी साचले आहे. यामुळे हा अपघाताचा प्रवण ठरला आहे, असे असतांनाही, प्रशासनाकडन रस्त्याची डागडुजी करण्याचे औदावं देखांल दाखविण्यात आले नाही, या प्रकाराला कंटाळून आज आमदार सहपराम कोरोटे यांच्या नेतृत्वात परिसरातील नागरिकांसह काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी रस्ता रोको

कादन शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यात रू. ले. या अनोख्या आंदोलनाने तालुक्याचे लक्ष वेघले होते. मात्र निदस्य असलेल प्रशासन जागा होणार काय? हा सवाल अद्यपही कायम आहे. या आंदोलनात आमदार सहपराम कोरोटे, जि.प.सदस्य वंदना काळे, विमल कटरे, रेखा फुंडे, सी. प्रिती शरणागत, वैभव कावरे, डॉ. संजय देशमुख, संतोष बोहरे, फुंडे, रामेश्वर कटरे, बबलू कटरे, गजानन कटरे, राजू काळे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहचागी झाले होते.



पालांदरकर, लारेंद्र गेडाम, मनोज पारधी, शेखर यांचा समावेश आहे

प्रभातफेरी काढून नवागतांचे स्वागत

गोरेगाव : तालुक्यातील जि. प वरिष्ठ पाथमिक शाला मोहाती येथे प्रभातफेरी काढून शाळेला सुभारंभ कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. सरपंच नरेंद्रकुमार चौरागडे बांच्या अध्यक्षतेत प्रमख अतिथी लक्ष्मीताई कावळे, सौ. जी बी. रायकवर मेंहम. भिवराजजी शेंडे, सौ नतनताई मेश्राम, संगीताताई धपाडे गदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते नवागतांना पुष्पगुच्छ, पाठ्यपुस्तक, शालेय गणवेश,फुग, चाकलेट देऊन स्वागत करण्यात आले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक व गणवेश वाटप करण्यात आले. तदनंतर सर्व विद्यार्थ्यांना व पाहण्यांना निष्ठांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. अशा आनंदायी वातावरणात शाळेचा पहिला दिवस साजरा

जीवे मारण्याची धमकी

गोंदिया : आमगाव पोलिस ठाण्यांतर्गत गणेशपूर मार्गावर फियांदीचे वाहन अडवून जीवे मारण्याची धमको हाची घटना २ जुलै रोजीची आहे. फिर्वादी मोरेश्वर श्वामराव मेंद्रे (२५) रा. किकरीपार हे मालवाहकने साहित्य घेवन जात असतांना गणेशपर मार्गावर आरोपीने त्यांचे वाहन थांबविले.

भाकप राज्य कौन्सिल बैठकीचे आयोजन ३० जुलै रोजी शेतकऱ्यांचा थकीत पीकविमा व नुकसानभरपाईं, बोगस खते व वियाणे, शिक्षणाची झालेली

जिल्ह्यान चोरीच्या घटना मोठ्या

प्रमाणात होत आहेत. पोलिसांकड्न

कारवाई करून अनेक मुदेगाल जप्त

पोलिसांनी चोरीच्या घटनेतील १०

ला जात आहे. त्यातच तिरोडा

महाराष्ट्रातील गायरान जमीन घारकांना जमीनीतून हुसकावृन त्या जमिनी देण्याचे षडयंत्र

ओबीसी विद्यार्थ्याचे वसतीगृह व स्वाधार

योजनेसंदर्भात ओबीसी मंत्री व सचिवांशी चर्चा

गोदिया : भाकपच्या राज्य

कार्यकारिणीने घेतलेल्या निर्णयांच्य

पार्श्वभूमीवर येत्या २८ ते ३० जुलै

दरम्यान राज्य कौन्सिलची बैठकडी

हेळसांड, शिक्षक व प्राध्वापकांच्या हजारो रिक्त जागा, वाढती बेरोजगारी व महागाईं, तिरंगा झेंड्याचा व संविधानाला मानू नका अशी संभाजी भिडे सारख्या कड्न उघडपणे केली जाणारी वाहने,

धार्मिक ध्रुवीकरण याविरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षाने राज्यभर आंदोलन करण्याचाही निर्णय घेतला असून या मूलभूत प्रश्नापासून फारकत घेणाऱ्या शिंद-फडणवीस-पवार सरकारपासून महाराष्ट्र वाचवा अशी हाव

चोरी झालेल्या दुचाकी मालकांना परत

सविस्तर असे की तिरोडा

पोलिस ठाण्यांतर्गत दुचाकीची चोरी

करणाऱ्या दोन नाबालीक आरोपींना

त्यांच्याकड्न एकूण १५ वाहन

त्यांचा मालकांना परत केल्या.

समग्र शिक्षा अभियानातील बदलीचा घोळ कायम गोंटिया : जिल्हा परिषद समग्र

पटल्याने या १० दुचाकी तिरोडा पोलिसांच्या वतीने त्यांना परत

करण्यात आले. यामध्ये मालिक

संजय उपराडे, शरद भीतिक, गौरव

चौरसिया, प्रभु असाटी, विनोद बत्यानी, होमेश हलदिया, अरुण

शिक्षा अंतर्गत तालुकास्तरावर कार्यरत विषय साधनव्यक्ती, समावेशीत तज्ञ, व संसाधन शिक्षकांची कार्य आढावा सभा नुकतीच जिल्हा परिषदेच्या सभागृहात ु डायट प्राचार्य राजेश रुद्रकार यांच्या उपस्थितीत पार पडली. सभेत मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी महत्त्वाच्या सभेत असल्याने या सभेत उपस्थित न झाल्याने बटल्यांचा विषय

दुचाकी लंपास गोदिया : आमगाव पोलिस वाण्यांनां -त्स टाण्यांतर्गत आमगाव मख्य मार्गावर बालाजी ऑटो दुकानासमोर ठेवलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. फिर्यांदी संस्कार रमेश असाटी रा. आमगाव बांची दुचाकी क्र. एमएच.१४/डीसी. ९३२२ बालाजी ऑटो मोबाईल समोर ठेवली . असता, अज्ञात चोरटयांनी डाव साधन लंपास केली.

प्रभाव कारण-१९ १३ १०० रूपण ब्लाइट स्था आहुन प्रभाव क्रांत्रिक प्राचित कार्या क्रांत्रिक व्यवस्थायाच्या स्थे विद्या है - व्यवस्थायाच्या स्थापित स्था

ुक्ते, 2023 के संस्थाल, १ कॉल्स्ट, 2021 (टीप्ट दिखालां) जंगकीय तारवर मंतियों आणि संद ट्राम्मां कर वंद पार्थीया. उपयोग्य प्रत्यों मा प्रत्यों कर प्रत्यें कर प्रत

ग्यासारी व्यवस्था आवशी आणि पामारी विवादमातारी, एनीएक्समे मादान किया ई-कंपनिया विशेषण नाम विवादील ई-मेल यात आणि प्रेसाईल गंदर इंग्लिक्स के अस्ति , क्यांक्र , क्यांक्र , क्यांक्र सार्वाद पारा किया एकतित सार्त विवासारी प्रत्यास्थ्य केवलिया कार्यास्थ्या केवलियाती) होतर सारियोक्समें प्राप्त आणि माणे कंपन-सांशांकित सर्वन केवेली प्रत्य (विवित

अवसंस्था केमांसाह)

केमा सर्वितिकार पार्चे आहे पार्चे संध्य-सामाधिक पांचे कामक प्राप्त (१९९९)

केमा सर्वितिकार पार्चे स्था-सामाधिक पांचे कामि केमा प्राप्त स्था-कामिक पांचे कामि किमा पार्चे स्था ते ते तीन रुपिएमा कामक पार्चे स्थानिक पांचे स्थानिक पार्चे स्थानिक प्राप्तिक स्थानिक स्थान

आता शासन देणार १ रुपयात पीक विमा व ६ हजार रुपये

राज्य सरकारने अर्थसंकल्पात जाहीर केलेली घोषणा पूर्ण करण्या दिशेने पाऊल टाकर्ल आहे, आता शेतकऱ्यांना केवळ एका रुपयात पीक विमा व पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महासन्मान योजना लाग करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत वर्षाला ३ हप्पात ६ हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होतील, जिल्ह्यातील २ लाख ३२ हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारकद्दन शेतकञ्यांना एका वर्षात ६ हजार रुपये दिले जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पीएम किसान व नमो शेतकरी महासन्मान योजने अंतर्गत आता १२ हजार रुपये मिळतील. यासाठी राज्य सरकारकडून ६ हजार ९०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना केवळ १ रुपयात पीक विमा मिळेल. शेतकऱ्यांच्या वतीने पीक विम्याचा हप्ता राज्य सरकार भरणार आहे. भाडेपट्टीने शेती करणाऱ्यांनाही पीक विमा मिळेल. यासाठी त्यांना नोंदणीकृत भाडे करार संबंधित संकतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे. पौक विमा योजनेत कर्जदार व गैरकर्जदार शेतकऱ्यांना सहभाग घेता थेईल. विमा प्रस्ताव सादर करण्याची अतिम मुदत ३१ जुलै आहे, जिल्ह्यातील धान उत्पादक शेकन्यांना प्रति हेक्टरी ४३ हजार ७५० रुपये जोखीम संरक्षित विमा रक्कम जाहीर करण्यात आली आहे. विमाधारक शेतकन्यांना ई-पीक नोंदणी करणे बंधनकारक आहे. अधिक माहितीसाठी जवळील मंडळ कृषी कार्यालय, तालुका कृषी कार्यालय, कृषी सहायक यांच्याशी संपर्क साधावा, असे कृषी विभागाने कळविले आहे.

प्रतिनिधी / गोंदिया तर मागास बहुजन कल्याण विभागाच्या अंतर्गत(ओबीसी)

मागास प्रवर्ग,भटके विमुक्त आणि विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी ७२ वसतिगृहे व २१६०० विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना सुरु करण्याच्या मुद्याला घेऊन आज सोमवारला ४ जुलें रोजी ओबीसी बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे व उपसचिव दिनेश चव्हाण यांची भेट घेऊन विदभातींल ओबीसी संघटनेच्या शिष्टमंडळासोबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

या चर्चेच्यावेळी स्टुडटंस राईटस असो.चे अध्यक्ष उमेश कोराम, ओबीसी अधिकार मंचचे खेमेंद्र कटरे, ओबीसी युवा अधिकारमंच, ओबीसी सेवा संघाचे अनिल इहाके व ओबीसी कर्मचारी संघटनेचे एस.यु.वंजारी आदी पदाधिकारी सहभागी झाले



. दहावी,बारावीचे निकाल घोषित होवून जवळपास एक महिना उलटला आहे. इतर अनुसूचित जाती, जमातीच्या विद्यार्थ्यांप्रमाणे ग्रामीण भागातील इतर मागास,भटके विमुक्त,विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना सुद्धा उच्च शिक्षणासाठी शहराच्या ठिकाणी यावे लागते.परंतु शहरात वास्तव्याची सोय नसल्याने विद्यार्थ्यांना हलाकिचा सामना

विद्यार्थी गरिबीमुळे शहरात येवूच

विद्यार्थी प्रवर्गातील शिक्षणापासून वीचत राहतात.ग्रामीण इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वसतिगृहे व अनुसचित जातीच्या वसावित स्वाधार योजना ओवीसी विद्यार्थ्यांना लागू व्हावी तसेच वसतीगृह तातडीने सुरु करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन सादर करण्यात आले वावेळी मंत्री सावे यांनी वसतीगृह व स्वाधार योजनेवर काम सुरू असून प्रस्ताव मागवण्यात आल्याचे सागितले.येत्या दोन दिवसात वावर बैटक घेण्यात येणार

गरजू लाभार्थ्यांना प्राधान्याने योजनांचा लाभ द्या: खा. अशोक नेते

केंद्र व राज्य सरकारच्या लोकोपयोगी योजनांची अंमलबजावणी यंत्रणांनी सामाजिक इष्टीकोन ठेवून कामें करावीत व गरजू लाभार्थ्यांना प्राधान्याने लाभ द्यांवे असे निर्देश खासदार अशोक नेते यांनी अंगलबजावणी वंत्रणांना दिले.

जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची (दिशा) बैठक ३ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. सह अध्यक्ष खासदार सुनील मेंडे, जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले, आमदार विनोद अग्रवाल, जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष वशवंत गणवीर व प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास वंत्रणा प्रमिला जाखलेकर याबेळी उपस्थित होते.

मागील सभेच्या इतिवसाचा अनुपालन अहवाल पुरेशा अवधी पूर्वी सदस्यांना देण्यात यावा अशा सूचना अध्यक्षांनी दिल्या. दिशा समितीमार्फत केंद्र सरकारच्या ३३ पेशा अधिक योजना रावविल्या जातात. या योजनांचा आहावा या बैठकीत घेण्यात आला. केंद्र व राज्य सरकार नागरिकांच्या हिताच्या अनेक योजना राबवित जवाबदारी अंमलबावणी यंत्रणांची आहे असे अध्यक्षांनी सांगितले. केंद्र शासनाच्या योजनांची जिल्हास्तरावर प्रत्यक्ष अंमलबजावणी होते किंवा नाही याबाबत जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीचा आढावा घेणे हा दिशा सभेचा मुख्य उद्देश आहे असे त्यांनी सागितले. प्रधानमंत्री आबास योजनेचा आहावा यावेळी

घेण्यात आला. या योजनेत दिव्यांग व्यक्ती व विधवा महिलांना प्राधान्य देण्यात यांचे असे त्यांनी सार्गितले. तुडतुडा-मावा रोगाने शेतकऱ्यांचे खुपच नुकसान झालेले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याकरीता निधीसाठी कृषि विभागाने वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करावा. धानोली ते बाम्हणी रस्त्याच्या कामांसाठी ८ दिवसात ना-हरकत प्रमाणपत्र सादर करण्यात यावे. ज्यांच्याकडे स्वतःच्या मालकीची घरे नाहीत अशा अतिगरजू लोकांना प्रधानमंत्री अववास योजनेअंतर्गत ५०० स्वयेअस फुट जागा उपलब्ध करुन देवून त्यांना घरकुल मंजर करण्यात याचे. शासनाच्या नियमानसार प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना ५ ब्रास रेती मोफत देण्यात यावी. २०२४ पर्यंत कोणीही चिन-घराचा राहता कामा नये असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे.

यध्दस्तरावर कामे करण्यात याथी, नवेगावबांध

Veran येथील बिडी पत्ता संकलन करणाऱ्या लोकांच्या बँक खात्यात अजुनपर्वंत पैसे जमा झालेले नाही, याकडे जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकांनी स्वतः लक्ष्य देवून सदर प्रकरणाचा निपटारा करण्यात याया. जिल्ह्यातील काही भागात बीएसएनएल टॉवरची कनेक्टोकीटी होत नाही. याबाबत बीएसएनएल विभागाने लक्ष्य देवून कनेक्टीक्रीटीचे काम करून घ्यावे. जिल्ह्यातील आदिवासी भागात प्राधान्याने विद्युत कनेक्शन रेण्यात याचे. गोरिया जिल्ह्यात प्रामुपोर्ट कार्यालय सुरु करण्याबाबत वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा

करण्यात यावा, बचतगटांनी तयार केलेल्या वस्तुंना संबंधित विभागाने मार्केटिंग उपलब्ध करून देण्यासाठी प्रवत करावे भी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे आवश्यक आहे. चिरचाळबांध ते दहेगाव बाचे जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधीतून काम करता येईल यासाठी विशेष बैठक लावण्यात याबी. पांगोली नदीचे पुनरुज्जीवन करण्यात यावे. येडमागोंदी-कडीकसा रस्त्याचे काम याने करण्यात यावे. अशा सूचना त्यांनी याबेळी संबंधित विभागाला दिल्या. अभियान आदिंचा। आढावा घेतला

लवकरात लवकर प्रलंबीत प्रकरणांचा निपटारा करावा. अधिकाऱ्यांनी कामात हयगय कर नये. कामे पुर्ण करण्याकरीता वारंवार पाठपुरावा करावा. यावेळी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना, दिनदयाल अंत्योदय योजना, राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान, दिनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रम, प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण/शहरी), स्वच्छ भारत मिशन (शहरी/ग्रामीण), राष्ट्रीय ग्रामीण पेवजल कार्यक्रम, प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजना, एकारिएक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण, दिनदयाल उपाध्याय ग्रामीण ज्योती बोजना, शामाप्रसाद मुखर्जी रुखन मिशन, राष्ट्रीय वारस शहरी विकास आणि संवर्धन योजना, अटल नविनोकरण शहर परिवर्तन योजना, स्मार्ट शहर अभियान उज्ज्वल डिस्कॉम एंश्वोरेन्स योजना प्रधानमंत्री फसल विमा योजना, राष्ट्रीय आरोग्य

योजनांच्या अंमलबजावणी यंत्रणांनी